



सहकारेण कल्याणम

मुख्य कार्यालय : कल्याणमस्तु, ओम विजयकृष्णा अपार्टमेंट, आधारवाडी रोड, कल्याण (प), जि. ठाणे - ४२१ ३०१

वाहन विकणे आहे - 'जसे आहे जेथे आहे' तत्वावर थिकत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जास तारण असलेले व ताब्यात घेतलेले **उत्तम स्थितीतील** चार चाकी वाहन <mark>'जसे आहे जेथे आहे'</mark> या तत्वावर विकणे आहे वाहनाचे मॉडेल होंडा - डब्ल्यू आर व्ही - १.५ व्ही एक्स एम टी (आय डीटीईसी) वाहन क्र. एम एच ०५ ई क्यू ८२२४ प्लॅटीनम व्हाईट पी इंधन डिझेल उत्पादनाची तारीख 08/2028 २९४६५ कि.मी वापर रिझर्व प्राईस रु. ८,७५,२००/- (रुपये आठ लाख पंच्याहत्तर हजार दोनशे मात्र) - **जीएसटी अन्तर्भूत**

१. तारण वाहनाची विक्री ही या जाहीरातीमधील अटी व शर्ती तसेच ऑफर फॉर्ममधील अटी शर्ती यांच्या अधीन राहून करण्यात येईल. वाहनाचा अधिक तपशील व ऑफर फॉर्म हे उपरोक्त पत्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयातून रु. १,०००/– (नॉन रिफंडेबल) चा भरणा करून इच्छुक खरेदीदार प्राप्त करून शकतील. २. विक्रीस काढलेले वाहन तपासणीसाठी बँकेच्या उपरोक्त पत्यावरील मुख्य कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक खरेदीदार बँकेच्या कामकाजाच्या वेळेत वाहन तपासणीसाठी संपर्क करू शकतात. (सोमवार बंद)

३. इच्छुक खरेदीदारांनी आपल्या मोहोरबंद ऑफर्स बयाणा/इसारा रक्कम रु. १,००,०००/- (रुपये एक लाख मात्र) च्या डिमांड ड्राफ्ट सोबत **उपरोक्त** पत्त्यावरील बँकेच्या मुख्य कार्यालयात दि. २६.०९.२०२३ रोजी द. ०३.०० वाजेपर्यंत जमा कराव्यात. बयाणा/इसारा रकमेचा डिमांड ड्राफ्ट हा दि कल्याण जनता सहकारी बँक लि. यांचे नावे कल्याण येथे देय असावा.

४. मोहोरबंद ऑफर्स <mark>दि. २६.०९.२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता बँकेच्या मुख्य कार्यालयात उघडण्यात येतील</mark>

र. उपरोक्त वाहन **'जसे आहे जेथे आहे '** तत्वावर विक्री करण्यात येणार आहे. सदर वाहन उपप्रादेशिक परीवहन कार्यालयामध्ये खरेदीदाराच्या नावे करण्याची व त्यासाठी होणारा खर्च याची जबाबदारी संबंधित खरेदीदाराची असेल.

दिनांक : ०८.०९.२०२३ सरव्यवस्थापक

दि कल्याण जनता सहकारी बँक लि. ठिकाण : कल्याण

REGD.A / DAST / AFFIXATION / BEAT OF DRUM AND PUBLICATION / NOTICE

BOARD OF DRT PROCLAMATION OF SALE OFFICE OF THE RECOVERY OFFICER - 1 DEBT RECOVERY TRIBUNAL - I, MUMBAI 2ND FLOOR, TELEPHONE BHAVAN, STRAND ROAD, COLABA MARKET, COLABA, MUMBAI – 400 005

PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38,52(2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

IDEC FIRST BANK LTD

R.P. NO. 65 OF 2021

...CERTIFICATE HOLDER

Versus

DATED: 8th September 2023

MONOTONA TYRES LTD. & ORS. ...CERTIFICATE DEBTORS Monotona Tyres Limited

Gut No. 279, 286, 287 (P), Dakivali Village, Bhiwandi Wada Road, Near Tansa River, Taluka Wada, hane-421312

C.D. No.1

Jai Brijmohan Niketan Pvt. Ltd 5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani. Kolkata 700 071

C.D. No.3

Jai Gokul Tower Pvt. Ltd.

5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

C.D. No.4

Jai Gokul Tower Pvt. Ltd.

5, Russel Street, 1st Floor Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

C.D. No.5 Jai Harihar Tower Pvt. Ltd.

5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071 Jai Harihar Tower Pvt. Ltd. C.D. No.6

5an Hannan Novel PVL. Ltd. 5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071 Jai Ganga Nirman Pvt. Ltd. C.D. No.7

5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

C.D. No.8 Mandipa Properties Pvt. Ltd. 5. Russel Street. 1st Floor. Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

Mr. Mohanlal Khandelwal

5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

5, Russel Street, 1st Floor, Police Station Shakespeare Sarani, Kolkata 700 071

C.D.No.10 Mr. Pawan Kumar Ruia

5, Sunny Park Kolkata 700 019

Whereas the Hon'ble Presiding Officer Debts Recovery Tribunal No. I Mumbai has drawn up Recovery Certificate ir Miscellaneous Application No. 20 of 2019 for Recovery of Rs. 30,06,68,557/- (Rupees Thirty Crore Six Lakhs Sixty-Eight Thousand Five Hundred and Fifty-Seven Only) together with interest as per the facility agreement dated 24.10.2017 from 01.03.2018 till the date of realization along with cost and expenses as per the Recovery Certificate

And whereas the undersigned has ordered the sale of the property mentioned in the Schedule below in satisfaction of th

And whereas a sum of **Rs. 30,06,68,557/- (Rupees Thirty Crore Six Lakhs Sixty-Eight Thousand Five Hundred and Fifty-Seven Only)** being due to the Certificate Holder including cost and interest thereon up to 4th October, 2023. 1. Notice is hereby given that in the absence of any order of postponement, the said property shall be sold on 11/10/2023 between 2:00 pm to 4:00 pm (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shall take place through "Online Electronic Bidding" through the website of M/s e-Procurement Technologies Limited -Auction Tiger https://drt.auctiontiger.net, B-704 Wall Street II, Opposite Orient Club, Near Gujarat College, Ellisbridge, Ahmedabad- 380 006, Gujarat (India), Contact Person: (1) Mr. Praveen Thevar, Mobile: +919265562818/ +919722778828 email: Praveen.thevar@auctiontiger.net, For furthe details contact: Mr. Abhishek Mahajan, Mobile No. 8847594401, officer of Certificate Holder

2. The sale will be for below mentioned property of the defendants above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot.

3. The property will be put up for the sale in the lots specified in the schedule, the amount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shall be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such

certificate, interest and costs have been paid to the undersigned. 4. No officer or other person, having any duty to perform in connection with sale, either directly or indirectly bid fo acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Income Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions.

The particular specified in the annexed schedule have been stated to the best information of the undersigned shall no

answerable for any error, mis-statement of omission on this proclamation.

6. The assets shall be auctioned as per the following details:

Sr. No.		Date of Inspection	Reserve price (in Rs.)		Increment Bid (In Rs.)
1.	All that piece and parcel of Land or ground thereto admeasuring about 41 cottahs 02 chittacks and 12Sq.ft. forming part of dag nos. 61,63,64 and 65 under R.S. Khatian no. 152(L.R. Nos. 1147, 1148 & 1149) in Mouza Modalghanti under P.S. Airport in the District North 24 Parganas presently known and numbered as municipal holding no. 43/72, Mondalghanti (property known as 1, Kazi Nazrul Islam Avenue) under municipal ward no. 26 within the limits of Rajarhat-Gopalpur Municipality together with B+G+6 storied building having total cover area of about 1,11,068 sq.ft. standing thereon with present and future superstructures standing on the land together with all the development right, present and future FSI/FAR, messsauges, tenements, hereditaments, structures, sewers, drains, ways, ditches watercourses, premises. Having Address at: 1, Kazi Nazrul Islam Avenue, P. S. Airport, Kolkata - 700 059 (24 Parganas North), West Bengal.		32,03,00,000/-	3,20,30,000/-	10,00,000/

7. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the discretion of the undersigned to decline/acceptance of the highest hid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable t

doso.

8. The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The online offers along with EMD Amount Rs.

1. Concentration of Park of India Ballard Estate. 3,20,30,000/- is payable by way of RTGS/NEFT in **Account No. 000320100005649**, of **Bank of India**, **Ballard Estate having IFSC Code: BKID0000001 of Bank of India**. Attested photocopy of TAN/PAN card and Address Proof shall be uploaded with the online offer. The offer for more than one property shall be made separately. The last date for submission of online offers along with EMD and the other information/details is on **06/10/2023 up to 4:30 pm**. The physical inspection of the immovable property mentioned herein below may be taken on 04/10/2023 between 11:00 a.m. 04:00 pm at the property site.

The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration if they are bidding or their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and ir default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter file of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise and same shall be uploaded on e auction portal by the said date.

10.Physical Copy of originally signed Auction Bid Form along with KYC documents i.e. PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and declaration shall be submitted before the Recovery Officer – 1 Debts Recovery Tribunal – 1. Mumbai in sealed cover on or before 06/10/2023 upto 4:30 p.m. failing which bid shall be rejected . The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after adjustment of EMD by next bank v

12. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day in the account as nention at para 8. In addition to the above the purchaser shall also deposit poundage fee with **Recovery Officer, DRT-**@ 2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs.1,000/- through DD in favour of "Registra DRT-I, Mumbai".

13. In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final hid amount and the price fo hich it is subsequently sold.

14.The refund of EMD to the unsuccessful bidders at the close of auction shall be made only on the account numbe mentioned by such bidder by the concerned bank

15. The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS BASIS"

day i.e. by 4.30 P.M. in the said account as per detail mentioned in para 8 above.

16. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids is found unreasonable or postpone the auction a any time without assigning any reason.

17.The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigne

but the undersigned shall not be answerable for any error, mis-statement or omission in this proclamation.

SCHEDULE

ı	OUNEDULE					
	Description of the property to be sold with the names of the co- owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	assessed upon the	any other encumbran ce to which	Claims if any which have been put forward to the property, and any other known particulars bearing on its nature and value.		
1	All that piece and parcel of Land or ground thereto admeasuring about 41 cottahs 02 chittacks and 12Sq.ft. forming part of dag nos. 61,63,64 and 65 under R.S. Khatian no. 152(L.R. Nos. 1147, 1148 & 1149) in Mouza Modalghanti under P.S. Airport in the District North 24 Parganas presently known and numbered as municipal holding no. 43/72, Mondalghanti (property known as 1, Kazi Nazrul Islam Avenue) under municipal ward no. 26 within the limits of Rajarhat-Gopalpur Municipality together with B+G+6 storied building having total cover area of about 1,11,068 sq.ft. standing thereon with present and future superstructures standing on the land together with all the development right, present and future FSI/FAR, messsauges, tenements, hereditaments, structures, sewers, drains, ways, ditches watercourses, premises. Having Address at : 1, Kazi Nazrul Islam Avenue, P. S. Airport, Kolkata - 700 059 (24 Parganas North), West Bengal.		NA	No claim as on the date of sale.		
Giv	Given under my hand and seal of this Tribunal at Mumbai on this 8th day of September 2023 Sd/-					

PICICI Bank

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., तळमजला, आकृती केंद्र, एमआयडीसी, टेलिफोन एक्सचेंज जवळ, आकृती स्टारसमोर, अंधेरी पूर्व, मुंबई- 400093

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव [नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा]

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरतुदीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार योना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'', ''जे आहे ते आहे ''आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील		आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव ₹	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	ई–लिलाव तारीख आणि वेळ
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)
1.	कुणाल प्रजापती, अनाया भंडारी, बायोटेक इनिशिएटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड (सह-कर्जदाराचे), कर्ज खाते क्रमांक	फ्लॅट नं. ए ४, ए-बिंग, स्टिल्ट फ्लोअर, श्वेता पॅराडाईज, प्लॉट नं. १७, एस. नं. ३६/१+८+९, एरंडवणे, पुणे, महाराष्ट्र, पुणे-४१९०३८. गोजमापित क्षेत्र ५०.६५ चौ. मीटर लगतच्या टेरेस क्षेत्रासह बिल्ट अप एरिया १४.४० चौ. मीटर कॉमन एरिया आणि सुविधांमध्ये २.१०% अविभाजित वाटा आणि कार पार्विंग क्र. ७ सोबत, कार्पेट एरिया ९.२९ चौ.मी.	₹ ९८,१३,३०२/- (दि. ऑगस्ट ३१, २०२३ पर्यंत)	***	ऑक्टोबर ०७,२०२३ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	ऑक्टोबर २३,२०२३ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (URL Link- https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना दि. ऑक्टोबर २१, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण माल परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल

पारशिष्टाप्रमाण विक्रा करण्यात यहेल. संभाव्य बोलीदारानी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, स्तर ३-५, ७४ टेक्नो पार्क, एसइइपीजेड गेट क्रमांक ०२** समोर, मरोळ एमआयडीसी, अधेरी पूर्व, मुंबई- ४०००९३. याचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा्) दि. ऑक्टोबर २१,२०२३ रमार, मराळ एमआयडासा, अधरा पूत, मुबई – ४००० र. वाचकड डामाड ड्रास्ट (डाडा) (कालम इ पहा) दि. आकटाबर २२,२०२३ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. ऑक्टोबर २१,२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरत्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह – डीडीची स्कॅन केलेत्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसत्यास, स्वाक्षरीकृत निवेदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बँक लिमिटेड, स्तर ३ – ५, ७४ टेक्नो पार्क, एसइइपीजेड गेट क्रमांक ०२ समोर, मरोळ एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई – ४०००२३. येथे दि. ऑक्टोबर २१, २०२३ रोजी संध्याकाळी ५,०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा एक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ ''आयसीआयसीआय बँक लिमिटेड'' यांच्या नाव मुंबई येथे देय

लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेड ९००४४४१६७७/ ७३०४९०५१७९/ ७३०४९१७१७४ वर संपर्क करा. कृपया नोंद् घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड,

इ. मॅटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड ४. नोव्हेल ॲसेट सर्व्हिसेस प्रा. लि, यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा, www.icicibank.com/n4p4s

दिनांक : सप्टेंबर ०८, २०२३ ठिकाण : मंबर्ड

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेः



कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

कॉर्पोरेट ओळख क्र. : एल ६५११०एमएच१९८५पीएलसी३१११३७.

नोंदणीकृत कार्यालय : २७ बीकेसी, सी २७, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेस, वांद्रे (पू.), मुंबई -४०० ०५१.

: अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलीवेरी गाव, कुंची कुर्वे नगर, हॉटेल हरे कृष्णा जवळ, कलिना, सांताक्रूज (पू.), मुंबई - ४०००९८, महाराष्ट्र.

लिलाव नि विक्रीसाठी जाहीर सूचना

प्रयास्य मननेला एक नवीन सन्ता हरणन समज जी सामान्यनः लोकांना आणि विशेषनः कर्जटए /सह-कर्जटए /जामीन्टए यांना दिली जात आहे की. खाली वर्णन केलेली स्था ालमत्ता कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या प्रधिकृत अधिकाऱ्यांकडे गहाण ठेवली आहे, ज्याचा **प्रत्यक्ष ताबा कोटक महिंद्रा बँक लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने** घेतला आहे ी मालमत्ता ''जुशी आहे जी आहे'', ''जुशी आहे जेथे आहे '' आणि ''जे काही आहे'' या आधारावर विक्री करण्यात येईल. आमच्या स्थावर मिळकतीचे विक्री करिता नेम्नस्वाक्षरीकारांद्वारे आमचे ई-लिलाव सेवा भागीदार, **मे. सी? इंडिया प्रा. लि.,** म्हणजेच **www.c1india.com** च्या वेब पोर्टल मार्फत ऑनलाईन पद्धतीने बोली सादर करण्यासाट

प्रत्यान मानावर्ष जाहे, त्याच राज्यात जाता वृद्ध जाहेत.					
कर्ज खाते क्र.	आयएचएल१०३२७				
कर्जदार, हमीदार, गहाणकारांचे नाव	१. श्री. हेमंत जांभळे (कर्जदार) आणि २. सौ. प्रतिभा जांभळे (सह-कर्जदार)				
मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम [१३(२) सूचना तारीख आणि रक्कम]:		२७.०२.२०१९ आणि २६.०२.२०१९ रोजी अनुसार रु. १५,७७,२६३.४४/- (रुपये पंधरा लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे त्रेसष्ट आणि पैसे चब्चेचाळीस मात्र)			
स्थावर मालमत्तेचे वर्णन	राखीव किंमत		इसारा अनामत रक्कम (इएमडी)		
फ्लॅट क्र. २०३, २ रा मजला, ए-४, बासिल मोहन प्राईड, अमृत पार्क जवळ, वायले नगर, खडक पाडा, कल्याण (प) ४२१ ३०१, जि. ठाणे	रु. ७	२,९०,०००/ - (रुपये बहात्तर लाख नव्वद हजार मात्र)	रु. ७,२९,०००/ - (रुपये सात लाख एकोणतीस हजार मात्र)		
स्थावर मिळकतीच्या तपासणीची तारीख		लिलावाची तारीख व वेळ			
२५.०९.२०२३ स. ११.०० ते दु. १२.००		२९.०९.२०२३ दु. ०२ ते दु. ०३			
बोली वाढविण्याची रक्कम		प्रस्ताव/ इएमडी सादर करण्याची शेवटची तारीख			
रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार मात्र)		२८.०९.०२३ रोजी सायं. ५.०० पर्यंत			

वेकीच्या महत्त्वाच्या अटी आणि शर्ती :

(१) लिलाब बोली दस्तऐवजाच्या पुढील **अटी व शर्तीनुसार** आणि त्यामध्ये नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जातो. बोलीदार ई-लिलावासाठी ठेवलेल्या तारण मालमत्तेचे तपशील आणि बोली फॉर्म जो ऑनलाइन सादर करता येईल त्याकरिता आमच्या ई-लिलाव सेवा प्रदाल्या मे. सी१ इंडिया प्रा. लि. म्हणजे बोली दस्तऐवजांसाठी https://www.bankeauctions.com च्या वेबसाइटवर जाऊ शकतात.

सर्व इच्छुक खरेदीदार/बोलीदार यांनी वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर उपरोक्त तारीख आणि वेळेला https://www.bankeauctions.com या नावाने त्यांचे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ई-लिलाव मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड विनामूल्य तयार करणे आवश्यक आहे. (3) ई-लिलावावरील कोणत्याही चौकशी. माहिती. समर्थन. प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी. संभाव्य बोलीदार आमच्या ई-लिलाव सेवा भागीदार विनोद चौहान, दूरध्वनी द्वारे.

क्रमांकः +९१ ७२९१९७११२४,२५,२६, मोबाइल क्र.: ९८१३८८७९३१ आणि ई–मेल आयडी: delhi@clindia.com आणि support@bankeauctions.co मे. सी१ इंडिया प्रा. लि. विभागाशी संपर्क साधू शकतात. (४) प्राधिकृत अधिका–याच्या ज्ञान आणि माहितीनुसार, मालमत्ता/मालमत्तेमध्ये कोणताही भार नाही तथापि, इच्छूक बोलीदार बोली सादर करण्यापूर्वी वर नमूद केल्याप्रमाणे लिलावासाठी

ठेवण्यात आलेल्या मालमतेची आणि त्याच्या कागरपत्रांची किंवा इतर कोणत्याही तारीख आणि वेळेची आधी भेट घेऊन तपासणी करू शकतात आणि त्यांनी ई-लिलावात टाकलेल्या मालमतेचे नामाधिकार, आणि दाल्यांबाबत आणि मालमतेचर प्रभावित दावे/हक्क/देय/ बद्दल स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात **केएमबीएल** ची कोणतीही वचनबद्भता किंवा प्रतिनिधित्व करत नाही. **केएमबीए**नला ज्ञात किंवा अनोळखी सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता विकली जात आहे. प्राधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदार कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्या/हक्क/देवांसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदार असणार नाही.

(५) ई-लिलावात सहभागी होण्यासाठी, इच्छुक खोदीदार,/बोलीदार वेब पोर्टल (https://www.bankeauctions.com) वर व्याजमुक्त परत करण्यायोग्य इसार रक्कम ठेव (इएमर्डा) भरण्याचे तपशील सादर/अपलोड कराबे लागतील. वर नमूद केल्याप्रमाणे सुरक्षित मालमत्तेची पुणे/मुंबई येथे देय असलेल्या "केटक मिहंद्रा बँक लिमिटेड" च्या नावे डिमांड ड्राफ्टद्वारे पॅन कार्ड, आधार कार्ड, निवासस्थानाचा पत्ता पुरावा, बोर्डाच्या ठरावाच्या स्वयं-साक्षांकित प्रतीसह वर नमूद केल्याप्रमाणे कंपनी आणि पत्ता पुरावा. कर्जदार/गहाणदार/जामीनदार यांना <mark>सरफैसी कायद्याच्या नियम ६(२), ८(६) आणि ९(१)</mark> अन्वयं <mark>याद्रारे १५ दिवसांची वैधानिक सूचना</mark> देण्यात आली आहे. सदर सूचनेच्य तारखेपासून ३० दिवसाच्या आत विद्यमान व्याज आणि खर्चासह वर नमूद केल्याप्रमाणे देव रक्कम, जर ते न दिल्यास सुरक्षित मालमत्ता नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार विकली जाईल, वर इंग्रजी आणि स्थानिक भाषेतील वृत्तपत्रांमधील विक्री सूचनांच्या प्रकाशनांमध्ये काही विसंगती आढळल्यास, अशा परिस्थितीत, इंग्रजी वृत्तपत्र स्थानिक वृत्तपत्राची जागा घेतील आणि ती

अंतिम प्रत मानली जाईल, त्यामुळ संदिष्धता दूर होईल. कर्जदार/जामीनदार/गहाण ठेवणाऱ्यांनी वैंकेची देय रक्कम, विक्रीच्या तारखेपूर्वी पूर्ण भरत्यास, लिलाव थांबवण्यास जबाबदार आहे. विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी, कृपया आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट ह्या https://www.kotak.com/en/bank-auctions.html किंवा कलेक्शन अधिकारी कन्द्वाशाम गुप्ता ८३६९१५६९०९ kanhyasham.gupta@kotak.com आणि/किंवा श्री. अशोक मोटवानी @ ९८७३७३७३५१, ईमेल आयडी ashok.motwani@kotal.com, वर नमूद केलेल्या बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात संपर्क साधावा. ब्बार्ग्यानामा अनुसारित कर्मा अपने कार्या से क्रान्य कराया चारा करता करता करता है। इस स्वाप्त करता करता करता व विषेष सूचना : ई-तिलाव आमच्या सेवा प्रदाता में, कोटक महिंद्रा बैंक लिमिटेड (केस्मबीएल) च्या वतीने में, सी**? इंडिया प्रा. लि.** द्वारे पूर्व-निर्दिष्ट तारखेला आयोजित केला जाईल. बोलीदारांनी त्यांच्या स्वतःच्या घर/कार्यालये / त्यांच्या बोलीच्या ठिकाणाहून त्यांच्या पसंतीनुसार राखीव किमतीच्या वर उद्धुत केले पाहिजे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इतर सामानार्च

आवस्यकता बोलीदारांनी स्वतःच सुनिश्चित केली पाहिजे. कृपया लक्षात घ्या की इंटरनेट कनेक्टिव्हिटी **(कोणत्याही कारणामुळे असो)** अयशस्वी होणे ही केवळ बोलीदारांची जबाबदारि मसेल आणि या अनपेक्षित परिस्थितीसाठी केएमबीएल किंवा **मे. सी? इंडिया प्रा. लि.** दोघेही जबाबदार असणार नाहीत. अशा आकस्मिक परिस्थितीपासून बचाव करण्यासाठी, बोलीदारान ा का जान करना का का करनाहर किया के साथ के किया विनंती केली जाते की त्यांनी सब आवश्यक व्यवस्था /पर्यायी कारण्यात जेणकरून ते अशा परिस्थितींना तोंड देऊ शकतील आणि तरीही ते यशस्त्रीया ई-लिलावात सहभागी होऊ शकतील तथापि, अशी कोणतीही गुंतागुंतीची परिस्थिती टाळण्यासाठी बोलीदारांना विनंती आहे की, त्यांची बोली उद्धुत करण्यासाठी/सुधारणा करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नये. सही / - प्राधिकत अधिकार्र

कोटक महिंदा बँक लिमिटेड करीता ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र

RELIANCE

FINANCE

NOTICE TO THE MEMBERS

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting ('AGM') of the Members of Reliance Home Finance Limited (the 'Company') is scheduled to be held on Friday, September 29, 2023 at 12:00 Noon (IST) through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of the AGM only through e-voting facility.

The AGM will be held through VC / OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circular dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India circulars dated May 12, 2020 and January 15, 2021. Facility for appointment of proxy will not be available for the AGM.

Notice of the AGM along with the Annual Report 2022-23 is being sent only through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company or CDSL/NSDL ('Depositories') and will also be available on the Company's website www.reliancehomefinance. com and website of the Stock Exchanges viz. BSE Limited and the National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, and on the website of KFin Technologies Limited (KFintech), the Registrar and Transfer Agent of the Company, at

Any Member holding share(s) in physical mode can register their e-mail ID on the Company's website at www.reliancehomefinance.com by following instructions provided therein and any Member holding share(s) in electronic mode can register / update e-mail address with respective Depository Participants

The Company has engaged the services of KFintech as the authorised agency for conducting of the e-AGM and for providing e-voting facility. Members can cast their vote online from 10:00 A.M. (IST) on Monday, September 25, 2023 to 5:00 P.M. (IST) on Thursday, September 28, 2023. At the end of remote -voting period, the facility shall be disabled. Facility for e-voting shall also be made available during the AGM to those Members who attend the AGM and who have not already cast their vote. The Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

Only those Members, whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners (in case of electronic shareholding) maintained by the depositories as on the 'cut-off date' i.e. September 22, 2023 shall be entitled to avail the facility of remote e-voting. A member can opt for only one mode of voting i.e. either through remote e-voting or e-voting during the AGM.

Members who are holding share(s) in Physical Form or who have not registered their e-mail address with the Company/Depositories or any person who acquires share(s) of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds share(s) as of the 'cut-off date' i.e. September 22, 2023, may obtain the login ID and password as per procedure provided

Members are requested to carefully read all the instructions set out in the Notice for the AGM relating to attending the AGM, casting vote through remote e-voting or e-voting during the AGM.

Queries / grievances, if any, with regard to e-voting, may be addressed to the Company Secretary through e-mail at rhfl.investor@relianceada.com OR at evoting@kfintech.com OR contact toll free no.1800 309 4001 OR visit Help and FAQs and e-voting user manual available at the download section of KFintech's website at https://evoting.kfintech.com

In terms of SEBI Circular dated March 16, 2023 and related circulars Members holding shares in physical form are requested to register/update their PAN, email address, bank details, nomination and other KYC details in the form and manner provided in the said circular by September 30, 2023, to avoid freezing of such folio's by the RTA.

For Reliance Home Finance Limited

Company Secretary & Compliance Officer

Parul Jain

Date: September 8, 2023 Reliance Home Finance Limited CIN:L67190MH2008PLC183216 Regd. Office: Trade World, Kamala Mills Compound, 7th Floor, B Wing

Place: Mumbai

Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai, Maharashtra 400 013 Tel.: +91 22 4158 4000, E-mail: rhfl.investor@relianceada.com, Website: www.reliancehomefinance.com

LEGAL NOTICE IN THE MATTER OF M/s A S AGRI AND AQUA LLP.TO WHOM IT MAY CONCERN,

Be it known to the public, investors, and all parties associated, directly or indirectly, with the entity known as M/s AS Agri and Agua LLP:

This ia to state for the records that as per the LLP agreement uploaded on ROC website, Mr. Prashant Govindrao Zade has been recorded as Chairperson and one of the Designated Partners along with 55%stake in the aforementioned

company. We, partners of the aforementioned company, wish to categorically state that we take this record as final evidence to proceed with the company working in all legal, operational and financial matters.

Anyone having interests in the aforementioned company matter regarding claims of stake holding or otherwise should respond to this notice in writing claiming his/her stake within 10 days of publication of this notice along with documented evidence regarding his/her claim. Failure to do so will be considered as no objection acceptance of the stake holding as per the currently recorded document on ROC website. No further claims on the stake holding in shall be entertained.

> Sincerely **IROC PARTNERS**]

फार्मेड लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: फार्मेड हाऊस, १४१, वालचंद हिराचंद मार्ग, मुंबई-४०० ००१. टेलि :०२२-२२६१७५२५

कॉर्पोरेट कार्यालय: सत्त्वा माईंडकॉम्प टेक पार्क, तळ मजला, कार्यालय १, १४९-ए, इपीआयपी ॥ फेज, व्हाईटफिल्ड इंडस्ट्रियल एरिया, बंगळुरू-५६० ०६६. टेलि : ०८०-६९२७८०००, ई-मेल : co.law@pharmed.in सीआयएनःयु२४२३०एमएच१९४६पीएलसी००५१२१

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीचे सभासदांचे ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) फार्मेड हाऊस, १४१, वालचंद हिराचंद मार्ग, मुंबई-४०० ००१ येथे शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी घेण्यात येईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०ला अनुसरून कंपनीचे सभासदांचे नोंदवही आणि शेअर हस्तांतर एजीएम मध्ये सभासदांद्वारे जर मंजुरी केल्यास लाभाशांच्या देय साठी १६ सप्टेंबर, २०२३रोजी बंद राहतील.

पुढे कळविण्यात येते की, २ ऑक्टोबर, २०१८ च्या प्रभावापासून शेअर्स चे हस्तांतर जर डिपॉझिटरीकडे डिमॅटेरिअलाइजुड स्वरुपात धारक नसल्यास तर त्याचे कार्यवाही करू शकणार नाही. म्हणून सभासदांना विनंती आहे की. त्यांनी डिमटेरिअलाइजड स्वरूपात शेअर्स धारण करावा. त्यांचे शेअर्स डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात बदल करण्यासाठी सभासद बंगळरू येथे कंपनीचे कार्यालय किंवा कंपनीचे निबंधक आणि हस्तांतर एजंट कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड, सुब्रमनियम बिल्डिंग क्र. १, क्लब हाऊस रोड. चेन्नई-६०० ००२. टेलिः ०४४-२८४६ ०३९०. ई-मेल agm@cameoindia.com येथे विनंती पाठव् शकतात. कपंनीचे आयएसआयएन-आयएनई०ईईआय०१०१७

फार्मेड लिमिटेड करिता सही / -नोशीर बी श्रॉफ पूर्ण वेळ संचालक

ठिकाण : बंगळुरू दिनांक : १ सप्टेंबर, २०२३ डिआयएन:००६२५२६१ डॉटिफन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटेड ("कंपनी") कार्यातयः युनिट क्रमांक ३०१, एतबीएस मार्गाचे झितियन जंक्शन

सीएसटी रोड, कुर्ता (प) कुर्ता, मुंबई, महाराष्ट्र - ४०००७०, भारत CIN: L11101MH1979PLC021302 ई-मेत: info@dolphinoffshore.com, रांकेतस्थळ: www.dolphinoffshore.com ४४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम)

भागधारकांना सूचना, ई - व्होटिंग आणि बुक क्लोजर याद्वारे सूवना देण्यात येत आहे की डॉटिफन ऑफशोर एंटरप्रायझेस (इंडिया) लिमिटे ("कंपनी") ची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११:00 वाजता IST व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे (VC)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधन (DAVM) आयोजित केली जाईल, कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतृदींनुसार आणि कॉर्पोरेट अफेअर्स आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांचे पालन करून, मध्ये निर्धारित व्यवसायांचे व्यवहार करण्यासाठी, सामान्य ठिकाणी सभासदांच्या उपरिथतीशिवाय एजीएम बोलावण्यार्च यूचना द्या. कंपनीने शुक्रवार, ०८ सप्टेंबर, २०२३रोजी संपलेल्याआर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवातासह एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे फक्त त्या सदस्यांना पाठवली आहे ज्यांचा ई- मेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकत आहे आणि / किंव डिपॉझिटरीज शुक्रवार, ०१ सप्टेंबर, २०२३ पर्यंत. एजीएमच्या सूचनेच्या प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची आवश्यकता सर्वसाधारण सभैसाठी एमसीए परिपत्रके आणि सर्वसाधारण सभेसाठी सेबीच्या परिपत्रकांद्वारे वितरीत करण्यात आली आहे. वार्षिक अहवालाची हार्ड कॉपी मिळवू इटिछणारे कोणतेही सदस्य त्यासाठी कंपनीला लिहू शकतात.

2. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा वार्षिक अहवाल, इतर गोष्टींबरोबरच ४४ वी एजीएम बोलावणारी सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान देखील कंपनीच्या www.dolphinoffshore.com वर NSDL च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. www.evoting.nsdl.com वर. तसेच स्टॉक एक्सेजन्या वेबसाइटक्र म्हणजे बीएसई तिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेंज ऑफ इंडिया तिमिटेड येथे अनक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com. एजीएमच्या नोटीसता संदर्भित केलेली कागदपत्रे एजीएमची सूचना जारी केल्याच्या तारखेपासून सदस्यांकडून तपाराणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध आहेत. अशा कागद्वपत्राची तपाराणी करू इटिछणारे सदस्य cs@dolphinoffshore.com वर ईमेल पाठव शकतात.

3. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि SEBI (LODR) विनियम, २०१७ च्या नियमन ४४ सह वाचलेल्या नसार, कंपनी तिच्या सदस्यांना कास्ट करण्यासाठी सविधा प्रदान करत आहे. ४४ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद्र केलेल्या सर्व ठरावांवर 'रिमोट ई-व्होटिंग' आणि एजीएमच्या वेळी 'ई-व्होटिंग' द्वारे त्यांचे मत. या उद्देशासाठी, कंपनीने अधिकृत ई-व्होटिंग एजन्सी म्हणून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा देण्यासाठी NSDL सोबत करार केला आहे.

4. शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी प्रत्यक्ष किंवा डीमटेरियलाइन्ड मोडमध्ये शेअर धारण केलेले सदस्य, कट-ऑफ तारीख असल्याने, इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचे मत इतेक्ट्रॉनिक पद्भतीने देउ शकतात. NSDL च्या. कंपनीच्या सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:-

a. दूरस्थ ई-मतदान बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता (IST) सुरू होईल.

b. रिमोट ई-व्होटिंग शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता (IST) संपेल आणि सदस्याने ठरावावर मत दिल्यानंतर, सदस्याला नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

c. एजीएम दरम्यान रिमोट ई-न्होटिंगद्वारे किंवा ई-न्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्याची कट-ऑफ तारीख शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ आहे. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा नोंदणीमध्ये नोंदवले गेले आहे. केवळ कट-ऑफ तारखेनुसार डिपॉझिटरीजद्वारे राखतेले लाभार्थी मालक रिमोट ई-व्होटिंग, व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंगचा लाभ घेण्यास पात्र असतील.

d. शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ०५:०० p.m (IST) नंतर ई-मतदान मॉंड्यूल अक्षम केले जाईल

e. एजीएमसाठी रविवार, २४ सप्टेंबर, २०२३ ते शनिवार, ३० सप्टेंबर २ ०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट आहेत) या कालावधीत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील

f. एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेपूर्वी म्हणजेच शनिवार २३ सप्टेंबर, २०२३ पूर्वी ज्या व्यक्तीने शेअर्स घेतले आहेत आणि कंपनीचा सदस्य झाला आहे, ती एकतर तिच्या मताचा वापर करण्यास पात्र असेल. एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या प्रक्रियेचे अनसरण करून एजीएमच्या तारखेल इलेक्ट्रॉनिक पद्धतीने म्हणजे रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंग प्रणाली. एजीएम दरम्यान मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी आणि रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगच्या सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये तपशीलवार आहेत.

g. सदस्यांनी लक्षात ठेवावे की जे सदस्य एजीएममध्ये VC/DAVM द्वारे उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा असे करण्यास प्रतिबंधित नाही, तेच सदस्य ई द्वारे मतदान करण्यास पात्र असतील. - ४४ व्या एजीएम दरम्यान मतदान प्रणाली उपलब्ध. ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते एजीएमला उपरिथत राहण्यास पात्र असतील, तथापि, ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत.

h. जर शेअरहोल्डर्स/सदस्यांना लॉगिन/ई-व्होटिंगबद्दल काही शंका असतील, तर ते मदत विभागांतर्गत www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्त आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाहु शकतात किंवा evoting@nsdl.co वर ईमेल पाठव शकतात, मध्ये किंवा संपर्क साधा: - टोल फ्री क्रमांक: १८०० १०२० ४४० आणि १८०० २२४४३०

I. कंपनीने प्रोप्रायटर श्री किंजलशाह यांची नियुक्ती केली आहे. किंजल शाह अँड असोसिएट्स, प्रॅविटसिंग कंपनी सेक्रेटरी छाननीकर्ता म्हणून.

j. ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची पद्भत

तारीख: 08 सप्टेंबर, २०२३

ठिकाण: मंबई

a. फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता कंपनीकडे नोंद्रणीकत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी फॉर्म ISR-१ रीतसर दाखल करून आणि आवश्यक सहाय्यक कागदपत्रांसह स्वाक्षरी करून त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणी/अपडेट करावा. कंपनी/ रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंटम्हणजेच लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट तिमिटेड C-१०१, १ ता मजता, २४७ पार्क, ताल बहादूर शास्त्री, मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ४०००८३.

b. डिमटेरिअलाइज्ड मोडमध्ये शेअर्स धारण करणार्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंद्रणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी त्यांची डीमॅट खाती चालू ठेवल्यास डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे त्यांचा ई- मेल पत्ता नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

> मंडळाच्या आदेशानुसार डॉटिफन ऑफशोर एंटरप्रायजेस (इंडिया) लिमिटेडसाठी

> > एसडी/ क्रेना भरतभाई खमार

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Sd/-(AJEET TRIPATHI) RECOVERY OFFICER DRT- I, Mumbai.

EXH No - 36